

Date: 20-10-2022

HFFCIL/BSE/NSE/EQ/100/2022-23

To,

BSE Limited,
Department of Corporate Services,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai- 400001.
Scrip Code- 543259

The National Stock Exchange of India Limited,
The Listing Department,
Bandra Kurla Complex,
Mumbai- 400 051.
Scrip Symbol- HOMEFIRST

<u>Sub: Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")- Newspaper Publication</u>

Dear Sir/Madam,

Please find enclosed newspaper clippings of the Reviewed Financial Results for the quarter and half year ended September 30, 2022, published in the English newspaper- Financial Express and Regional (Marathi) newspaper Mumbai Lakshdeep on October 20, 2022 in accordance with Regulation 47 of Listing Regulations.

Request you to kindly take the above on record and disseminate the same on your website.

Thanking You,

For Home First Finance Company India Limited

Shreyans Bachhawat Company Secretary and Compliance Officer ACS NO: 26700



AKE® TAKE SOLUTIONS LTD

CIN: L63090TN2000PLC046338 Regd. Office: 27, Tank Bund Road, Nungambakkam,

Chennai - 600 034, Tamil Nadu. www.takesolutions.com

Extract of Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2022

(₹ In Lakhs except per share data)

340.79

S. No.	Particulars	3 Months ended Jun 30, 2022 (Unaudited)	Year ended Mar 31, 2022 (Audited)	3 Months ended Jun 30, 2021 (Unaudited)
1	Revenue from operations	5,791.06	65,519.26	20,915.38
2	Exceptional Items		S .	-
3	Profit /(Loss) before tax for continuing operation	(604.02)	(8,530.81)	(251.20)
4	Profit /(Loss) before tax for discontinued operation	(2,073.40)	(68,571.08)	5:
5	Profit /(Loss) after tax	(2,634.97)	(78,229.51)	(321.43)
6	Equity Share Capital	1,462.25	1,462.25	1,462.25
7	Total comprehensive income	(3,299.35)	(94,430.27)	(1,801.57)
8	Earnings per share (Par value of ₹ 1/- each, not annualised) (a) Basic (b) Diluted	(1.79) (1.79)	(53.50) (53.50)	(0.22) (0.22)
Fin	ancial Results of TAKE Solutions Limited (Stand	dalone Information	1)	3
1	Revenue from operations	1,338.93	3,039.14	519.57
2	Other income	59.88	488.12	172.84
3	Profit /(Loss) before tax for continuing operation	(157.70)	238.85	315.88
4	Profit /(Loss) before tax for discontinued operation	1- 1	(47,169.40)	-
The state of the later of the l		The second secon	THE RESIDENCE OF THE PERSON NAMED IN COLUMN TWO	

 The Unaudited Standalone and Consolidated financial results for the quarter ended June 30, 2022 i respect of TAKE Solutions Limited ('the Company') have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at in their respective meetings held on October 18, 2022. The above results have been subjected to limited review by the Statutory auditors of the Company

2. These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS' prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules thereunder in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 and SEBI Circular dated July 05, 2016.

3. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Statements are available on the Stock Exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.takesolutions.com

For and on Behalf of the Board of Directors

(47,716.80)

Srinivasan H R Chairman for the meeting dated Oct 18, 2022

Place: Chennai Date : October 18, 2022

5 Profit/(Loss) after tax



IDBI Asset Management Limited

CIN: U65100MH2010PLC199319 Registered Office: IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005 Corporate Office: 4" Floor, IDBI Tower, WTC Complex, Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005 Tel: (022) 66442800 Fax: (022) 66442801 Website: www.idbimutual.co.in E-mail: contactus@idbimutual.co.in

Notice No. 05/2022-23

Winding up of IDBI Gilt Fund and IDBI Dynamic Bond Fund, Under Regulation 39(2)(a) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996

NOTICE is hereby given that pursuant to compliance of Regulation 39(2)(a) of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 IDBI Trustee Company Limited ("Trustee" of IDBI Mutual Fund) has decided to wind up IDBI Gilt Fund (An open-ended debt scheme investing in government securities across maturities. A relatively high interest rate risk and relatively low credit risk scheme) and IDBI Dynamic Bond Fund (An open-ended dynamic debt scheme investing across duration. A relatively high interest rate risk and relatively low credit risk scheme) (The Schemes) as the Schemes were not able to maintain Asset under management (the AUM) of Rs. 20 crores on rolling basis.

of the unitholders participating in the voting by simple majority on the basis of one vote per unit for winding up of the schemes and to approve by simple majority of the unitholders present and voting at the meeting, a resolution for authorizing the Trustees or any other person so authorized by the Trustee to take steps for winding up of the Schemes. Accordingly, unitholders of the schemes whose names appear on the register of unitholders maintained by

the Fund at the close of business hours on 20-10-2022, shall be entitled to attend and vote at the meeting.

A separate notice will be published to conduct a meeting of the unitholders of the Schemes to obtain consent

If none of the unitholder(s) are present at the meeting, the Trustee or the person so authorized shall assume the authority to take steps for winding up of the Schemes. In pursuance to Regulation 40 of the SEBI (Mutual Funds) Regulations, 1996 with effect from October 20,

(a) cease to carry on any business activity in respect of the Schemes;

(b) cease to create or cancel units in the Schemes;

2022 IDBI Asset Management Company Limited shall:

(c) cease to issue or redeem units in the Schemes.

Individual communication is being dispatched to the unitholder(s) disclosing the circumstances leading to the winding up of the Schemes.

For IDBI Asset Management Limited (Investment Manager to IDBI Mutual Fund)

Place: Mumbai

Date: October 19, 2022

Company Secretary and Chief Compliance Officer

5.03

11.73

20.85

6.03

Statutory Details: IDBI Mutual Fund has been set up as a trust sponsored by IDBI Bank Limited with IDBI MF Trustee Company Limited as the Trustee ("Trustee" under the Indian Trusts Act, 1882) and with IDBI Asset Management Limited as the Investment Manager.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

homefirst

Home First Finance Company India Limited

Registered office: 511, Acme Plaza, Andheri-Kurla Road, Andheri (East), Mumbai 400059 Tel: 91 022 67425118; Email id: corporate@homefirstindia.com; Website: https://homefirstindia.com/

Extract of Statement of Unaudited Financial Results for the guarter and half year ended 30 September 2022 (Rs. in million, except per share data)

Sr.	estana contrativa	Quarte	r ended	Half year ended	Year Ended	
10.	Particulars	30.09.2022 Reviewed	30.09.2021 Reviewed	30.09.2022 Reviewed	31.03.2022 Audited	
	Total Income from Operations Net profit / (loss) for the period	1,893.99	1,461.19	3,587.44	5,956.70	
	(before tax, exceptional and/or extraordinary items) Net profit / (loss) for the period before tax	691.73	563.08	1,354.70	2,262.95	
	(after exceptional and/or extraordinary items) Net profit / (loss) for the period after tax	691.73	563.08	1,354.70	2,262.95	
5	(after exceptional and/or extraordinary items) Total comprehensive income for the period [comprising profit / (loss)	542.74	448.67	1,055.21	1,860.98	
	for the period (after tax) and other comprehensive income (after tax)] Paid up equity share capital	541.95 175.46	447.85 175.05	1,053.62 175.46	1,857.78 175.27	
	Reserves (excluding revaluation reserve)	16,680.73	14,451.83	16,680.73	15,561.58	
S.CTO/A	Securities premium account Net worth	11,019.92 16,856.19	10,989.15 14,626.88	16,856.19	11,003.57 15,736.85	
0	Paid up debt capital / outstanding debt Debt equity ratio	41,540.68 2.46	30,753.62 2.10	41,540.68 2.46	34,667.67 2,20	
2	Earnings per share (of Rs. 2 each) (for continuing and discontinued operations) -					
	1. Basic:	6.19	5.13	12.04	21.26	

Analytical ratios for the guarter ended 30 Sentember 2022

	alytical ratios for the quarter ended 30 September 20	Quarter ended 30.09.2022
a. b. c.	Total Debts to Total Assets Net Profit Margin (%) Gross NPA to loan assets	0.70 28.65% 1.93%
d. e. f.	Net NPA to Net assets Provision coverage ratio (Stage 3) Liquidity coverage ratio	1.43% 26.42% 110.56%

Date: 19 October 2022

2. Diluted:

- The above is an extract of the detailed format of the unaudited financial results for the guarter and half year ended 30 September 2022 which have been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their respective meeting held on 19 October 2022, and subjected to a limited review by statutory auditors and filed with the stock exchanges under Regulation 33 and 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the aforesaid financial results is available on the website of the Company (www.homefirstindia.com), BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com)
- The financial statements have been prepared in accordance with Ind AS notified under the Companies (Indian Accounting standards) Rules, 2015
- There is no impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies for the half year ended 30 September 2022.
- Pursuant to the RBI circular dated 12 November 2021 "Prudential norms on Income Recognition, Asset Classification and Provisioning (IRACP) pertaining to Advances - Clarifications", the Company changed its NPA definition to comply with the norms/ changes for regulatory reporting, as applicable. This has resulted in classification of loans amounting to Rs. 442.39 million as additional non-performing assets (Stage 3) as at 30 September 2022. However, the said change does not have a material impact on the financial results for the half year ended 30 September 2022. On 15 February 2022, the RBI allowed deferment pertaining to the upgradation of Non Performing accounts till 30 September 2022. However, the Company has not opted for such deferment and continues to align Stage 3 definition to revised NPA definition.
- Figures of previous periods/year have been regrouped and/ or reclassified wherever considered necessary.

Manoj Viswanathan Managing Director & CEO

COMPLIANCE MANDATORY BY OCT 31

Insurers must cover mental illness: Irdai

MITHUN DASGUPTA Kolkata, October 19

THE INSURANCE REGULA-TORY and Development Authority of India (Irdai) has asked all insurance companies providing health insurance to confirm compliance with regulations to cover mental illness by all insurance products before October 31.

Issuing a circular, Irdai has reiterated that all insurance products shall cover mental illness and comply with the provisions of the Mental Healthcare Act, 2017 without any deviation. The Act came into force with effect from May 5, 2018. According to the Act, every insurer shall make provision for medical insurance for treatment of mental illness on the same basis as is available for treatment of physical ill-

The insurance regulator in August 2018 had directed all insurance companies to comply with the provisions of the Mental Healthcare Act with immediate effect. "Insurers are requested to confirm com-

PRESS TRUST OF INDIA

New Delhi, October 19

HDFC ASSET MANAGEMENT

Company (AMC) on Wednes-

day reported a 6% growth in

the profit after tax (PAT) at



BEING STRICT

- All insurance products shall cover mental illness and comply with the provisions of the Mental Healthcare Act, 2017 without any deviation
- Some insurers are not providing cover to newborns/infants with internal congenital birth defects from day one

pliance before October 31, 2022," Irdai said in a circular issued on Tuesday.

HDFC AMC September quarter

₹364.1 crore for the July-Sep-

tember quarter of the current

financial year. The asset man-

agement firm had posted a PAT

of ₹344.5 crore in the same

quarter of preceding fiscal,

HDFC AMC said in a filing to

Chief Operating Officer, ACCF

Distinctive Nos.

124707 - 124872

For Sundaram-Clayton Limited

Sd/- Company Secretary

PAT rises 6% to ₹364 crore

NOTICE INVITING TENDER

Assam Cancer Care Foundation

3rd Floor, V.K. Trade Centre G. S Road Opposite Downtown Hospital,

Guwahati -781022, Assam.

E: procurement@accf.in | W: www.assamcancercarefoundation.org

"Laparoscope and Boyle's apparatus" at newly constructed

Assam Cancer Care Foundation (ACCF) invites bids for

1. RFP for supply, installation, and commissioning of

visit www.assamcancercarefoundation.org and

company for the issue of Duplicate Share Certificate(s).

Folio No.

S02174

Cancer Care Hospitals at various locations in Assam.

For Detailed terms and condition for participation, Please

SUNDARAM-CLAYTON LIMITED

Regd. Office: Chaitanya, No. 12, Khader Nawaz Khan Road, Nungambakkam,

Chennai - 600034 CIN L35999TN1962PLC004792 www.sundaram-clayton.com

Email: corpsec@sundaramclayton.com Ph # 044-28332115

Notice of Loss of Share Certificate(s)

NOTICE is hereby given that the following Share Certificate(s) issued by the

company is/ are stated to have been lost or misplaced or stolen and the registered

holders / the legal heirs of the registered holders thereof have applied to the

Certificate No.

The public are hereby warned against purchasing or dealing in any way, with the

above Share Certificate. Any person(s) who has/ have any claim(s) in respect of

the said Share Certificate(s) should lodge such claim(s) with the company at its

registered office at the address given above within 15 days of publication of this

notice, after which no claim will be entertained and the company will proceed to

procurement of below item / services:

www.assamtenders.gov.in.

Name of Registered

SWAPAN K. PAREKH

Date: 20/10/2022

Place: Mumbai

No.: 61/2022-23

Date : October 19, 2022

ssue Duplicate Share Certificate(s).

Share Holder SAROJ K. PAREKH The insurance regulator Irdai said.

many health insurance products that are marketed by insurers are not providing cover to newborns/infants with internal congenital birth defects from day one, thus going against the "true spirit" of the guidelines. It was mandated by Irdai

has also said it is observed that

earlier this year that internal congenital diseases, genetic diseases or disorders are not allowed to be incorporated as exclusions in the terms and conditions of the policy contract. The intent of the above provision was to cover newborns with internal congenital birth defects from day one.

It is reiterated that all insurance products that cover newborns/unborns shall comply with the necessary provisions without any deviation and provide coverage from day one without imposing any waiting periods/sub-limits or any other restrictive conditions, Irdai said in its circular dated October 18. "These instructions shall come into force with immediate effect,"

the stock exchanges.

ago period.

fixed income.

fund industry.

market share was 11% in

quarterly AAUM of the mutual

BAIJU KALESH October 19

ture debt fund.

Total income rose 7% to ₹648.9 crore for the quarter additional returns.

ended on September 30, 2022, Edelweiss Wealth plans to from ₹608.4 crore in the year-HDFC AMC, an investment manager to HDFC Mutual

Fund, has a diversified asset Higher interest rates and class mix across equity and investors being more cautious about plowing money into The fund house managed unlisted businesses have an average assets under manfuelled demand for debt agement (AAUM) of ₹4.29 trilfinancing among startups. India's venture debt market lion for the quarter under review, compared with ₹4.38 could surpass \$1 billion lakh crore in the same quarter this year, according to Stride of the preceding fiscal, regis-Ventures. tering a decline of 2.2%. Its

Edelweiss Wealth manages more than \$24 billion of assets and provides services including investment advi-

Edelweiss Wealth weighs ₹3,000-cr venture debt fund



& PREETI SINGH

EDELWEISS WEALTH MAN-AGEMENT, backed by Hong Kong-based private equity fund PAG, is looking to raise about ₹3,000 crore (\$362 million) for a new ven-

Edelweiss Crossover Yield Opportunities Fund will focus on lending to new age or highgrowth companies in India that count private equity firms and venture capital funds as investors, according to Pranav Parikh, managing partner and head of private equity at Edelweiss Wealth. "We will look to lend \$5 million to \$15 million to companies, who can replace some of the equity fundraising needs with debt," Parikh said in an interview, adding that some of the loans could have an equity component that help generate

complete the fundraising by June next year and the new fund could invest in about 40 companies by 2026, he said.

Edelweiss Financial raises ₹415 cr via NCDs

EDELWEISS FINAN-CIAL Services (EFSL) on Wednesday said it has raised ₹415 crore by issuing secured redeemable non-convertible debentures (NCDs) to fund business growth. The tranche II issue has seen significant demand in the retail segment with a total collection of ₹4,15 crore, EFSL said in a statement. The issue has seen interest from investors across series and tenures offering annual, monthly and cumulative interest options with the effective annual yield ranging from 8.84% to 10.09%, it added.

sory, estate planning and investment management. Some of Edelweiss Wealth's funds had invested in Softbank Group Corp-backed electric car startup Ola Electric Mobility and VerSe Innovation. PAG invested about \$325

million in Edelweiss Wealth last year as part of its partnership with Edelweiss Group. PAG owns about 61.5% in the wealth management firm. **—BLOOMBERG**

ZF Commercial Vehicle Control Systems India Limited (Formerly known as WABCO India Limited)

Regd. Office: Plot No.3, (SP) III Main Road, Ambattur Industrial Estate, Chennai - 600 058 CIN L34103TN2004PLC054667 Phone No: 91 44 4224 2000 Fax: 91 44 4224 2009 Notice of Loss of Share Certificate(s)

NOTICE is hereby given that the following Share Certificate(s) issued by the company

s/ are stated to have been lost or misplaced or stolen and the registered holders / th egal heirs of the registered holders thereof have applied to the company for the issuof Duplicate Share Certificate(s).

Share Holder	Folio No.	Share Certificate No.	Distinctive Nos.	No. of Shares
SAROJ K. PAREKH SWAPAN K. PAREKH	S00320	2042	12244262 - 12244427	166
The public are hereby	warned agai	inst purchasing or	dealing in any way, with	the abov

Share Certificate. Any person(s) who has/ have any claim(s) in respect of the said Share Certificate(s) should lodge such claim(s) with the company at its registered office at the address given above within 15 days of publication of this notice, after which no claim w be entertained and the company will proceed to issue Duplicate Share Certificate(s). For ZF Commercial Vehicle Control Systems India Limited Muthulakshmi M

Sd/- Company Secretary Date: 20/10/2022

NOTICE

Shares

166

Declaration of Distribution (of Income & Capital) (previously Referred As Dividend) Under Various Schemes of Axis Mutual Fund: Axis Mutual Fund Trustee Limited, Trustee to Axis Mutual Fund ("the Fund") has approved the declaration of Distribution (of Income & Capital) (previously referred as dividend) under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) option(s) of following schemes, the particulars of which are as under:

Name of the Scheme(s)/ Plan(s)	Quantum of IDCW (₹ per unit)*	Record Date*		NAV as on October 18, 2022 (₹ per unit)
Axis Triple Advantage Fund - Regular Plan - IDCW	0.15			18.3255
Axis Triple Advantage Fund - Direct Plan - IDCW	0.15		10	22.6275
Axis Equity Hybrid Fund - Regular Plan - Monthly IDCW	0.10	October		12.78
Axis Equity Hybrid Fund - Direct Plan - Monthly IDCW	0.10	25, 2022*		14.31
Axis Equity Saver Fund - Regular Plan - Monthly IDCW	0.09			11.47
Axis Equity Saver Fund - Direct Plan - Monthly IDCW	0.09			12.70

As reduced by the amount of applicable statutory levy, if any.

or the immediately following Business Day if that day is not a Business Day.

Pursuant to payment of IDCW, the NAV of the above stated IDCW options of the scheme(s)/plan(s) would fall to the extent of payout and statutory levy, if any.

The Distribution would be paid to the beneficial owners / unit holders whose names appear in the statement of beneficial owners maintained by the depositories under the said scheme(s)/plan(s) at the close of business hours on the record date and to the unit holders holding units in physical form, whose names appear in the Register of unit holders maintained with Registrar and Transfer Agent under the IDCW option(s) of the scheme(s)/plan(s) as at the close of the business hours on the record date. Investors may kindly note that declaration of Distribution is subject to availability of distributable surplus on the record date/ex-

distribution date. In case the distributable surplus is less than the quantum of Distribution on the record date/ex-distribution date. the entire available distributable surplus in the scheme(s)/plan(s) will be declared as Distribution. Investors are requested to kindly take note of the above.

> For Axis Asset Management Company Limited (CIN - U65991MH2009PLC189558) (Investment Manager to Axis Mutual Fund)

Chandresh Kumar Nigam Managing Director & Chief Executive Officer

Statutory Details: Axis Mutual Fund has been established as a Trust under the Indian Trusts Act, 1882, sponsored by Axis Bank Ltd. (liability restricted to ₹ 1 Lakh). Trustee: Axis Mutual Fund Trustee Limited Investment Manager: Axis Asset Management Company Limited (the AMC) Risk Factors: Axis Bank Ltd. is not liable or responsible for any loss or shortfall resulting from the operation of the schemes. Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



Axis House, First Floor, C2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 025, India. TEL: (022) 4325-5161, FAX: (022) 4325-5199, EMAIL: customerservice@axismf.com, WEBSITE: www.axismf.com, ADDITIONAL CONTACT NUMBER: 8108622211



Bharat Bond ETFs cross ₹50,000-cr AUM mark

PRESS TRUST OF INDIA New Delhi, October 19

Traded Funds, a central government initiative, have crossed the ₹50,000-crore asset under management mark in just two-and-a-half years, Edelweiss Mutual Fund said on Wednesday. The fund house manages Bharat

Bond Exchange Traded

Funds (ETFs).

BHARAT BOND EXCHANGE-

The overall passive debt category has crossed ₹1.15 trillion mark at the industry level – this growth was kickstarted by the launch of the first tranche of the Bharat Bond ETF in December 2019, according to a statement.

So far, five tranches of

Bharat Bond ETFs have been launched. There are five differ ent maturities offered by the fund ETFs -2023, 2025, 2030, 2031, and 2032 which can help investors choose the right maturity according to their needs. "The success of Bharat

Bond ETFs is a testament to the financial strength of PSUs and the trust that they inspire in investors. We are happy that our maiden debt ETF has achieved phenomenal success,"Tuhin Kanta Pandey, Secretary, DIPAM, Ministry of Finance, said. The ETF invests in con-

stituents of the Nifty Bharat Bond Indices, consisting of AAA-rated public sector companies. "We not only brought to

market India's first corporate bond ETF but also created a product and product category from the ground up. In the process, we were able to bring to investors a unique investment offering and also become a leader in the fixed income and passive debt category," Radhika Gupta, MD & CEO, **Edelweiss Asset Management** Limited, said.

बोरिवली (पुर्व) शाखा: दुकान क्र.१ व २, संभव दर्शन इमारत, मुख्य कस्तुरबा रोड, कार्टर रोड ५, बोरिवली नॅशनल पार्कजवळ, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६, महाराष्ट्र.

सरफायसी कायदा २००२ चे कलम १३(२) सहवाचिता १३(३) अन्वये

बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) च्या पुर्ततेनुसार कर्जदार/ जामिनदार यांना मागणी सूचना वितरीत केली होती, त्यानुसार सदर सूचनेत नमुद तपशिलानुसार सद सूचनेपासून **६० दिवसांत** थेकबाकी रक्कम जमा करण्यास कळविले होते. सदर सूचना ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली म्हणून खालील कर्जदार/जामिनदारांना सूचनेचे सदर वृत्तपत्र प्रकाशेन देण्यात येत आहे कर्जदार/सह-कर्जदार व जामिनदाराचे नाव व पत्ता

मे. ए.ए. लाम्बावाला ॲण्ड कं., मालक आदम अल्लारक्षा रिन्दांनी र/ठि.: ४०६, ऑर्चिड अपार्टस्., कार्टर रोड क्र.७, बोरिवली (पुर्व), मुंबई-(विलीन), ६वा मजला, विंग बी, श्रभम सेन्टर नं. ४००००६, महाराष्ट्र. श्री. आदम अल्लारक्षा रिन्दांनी र/ठि.: ४०६, ऑर्चिड अपार्टस्., कार्टर रोड क्र.७, बोरिवली (पुर्व), मुंबई-सोसायटी लि.. कार्डिनल ४००००६, महाराष्ट्र. ग्रेशियस रोड, चकाला जंक्शन, अंधेरी (पुर्व). र/ठि.: बी-४०३, पंचधाम कोहौसोलि., सी.एस. रोड, जरीमरी गार्डन मुंबई-४०००९९, महाराष्ट्र.

समोर, आनंद नगर, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८, महाराष्ट्र. सूचनेनुसार बँकेला देय रक्कम रु.४०,८९,८६५.९१ + १०.९०% प्रति दराने व्याज आणि तसेच ०१.०९.२०२ पासून व्याजासह एकत्रित व्याज व इतर लागू शुल्क

ज्याअर्थी वर नमुद कर्जदार व जामिनदारांनी केलेल्या विनंतीवर **युनियन बँक ऑफ इंडिया, बोरिवली (पुर्व**) **गाखा** यांनी कर्ज सविधा दिली होती. महल रक्कम व व्याज न भरणा केलेल्यामळे वरील खाते एनपीएमध्ये वर्गीक करण्यात आले आणि तद्नुसार **सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड रनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२** च्या कलम १३ चे उपकलम (२) अन्वये वर नमुद तारखाना वर नमुद पत्त्यावर कर्जदार व जामिनदारांना मागणी सचना वितरीत करण्यात आली होती. परंत ती सचना ना-पोहो होता पुन्हा प्राप्त झाली

ज्याअर्थी कर्जदार/जामिनदारांच्या नावे वर नमुद प्रतिभूतीद्वारे बँकेचे उपरोक्त देय रक्कम प्रतिभूत करण्यात आले होते, सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (२) अंतर्गत कर्जदार व जामिनदाराचे विरोधात उपरोक्त मागणी करण्या आलेली आहे आणि तदनसार सचनेच्या तारखेपासन **६० दिवसांत** वर नमदप्रमाणे रक्कम तसेच आजपर्यंतचे व्याज अशी संपूर्ण रक्कम बँकेकडे जमा करण्याबद्दल सदर सूचना वरील सर्वांना देण्यात आली होती. अन्यथा सरफायसी नायदा २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये बँकेकडून पुढील कारवाई केली जाईल. सर्व कर्जदार व जामिनदारांना येथे सह्या आहे की, त्यांनी बँकेच्या लेखी पुर्व परवानगीशिवाय वर नमुद तारण मालमतेचे विक्री. हस्तांतर करू नये. कर्जदार जामिनदारांना येथे सह्या आहे की, त्यांनी कोणत्याही कामकाजाच्या दिवशी खालील वाक्षरीकर्त्याकडून कलम १३(२) अन्वये वितरीत **मुळ सूचना** प्राप्त करावी

दिनांक: १९.१०.२०२२ प्राधिकृत अधिकारी, **युनियन बँक ऑफ इंडिया** • दि.२१.०२.२०२२ रोजीचे आमचे पुर्वीचे मागणी सूचना पत्राचे पुर्नआवाहन

जाहिर नोटीस

मे.उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई) ६/६०३- दुर्गा कृपा को.ऑप.हौसिंग सोसायटी लि.-हनुमान चौक, नवघर रोड, मुलुंड (पू.), मुंबई - ४०० ०८१.

... अर्जदार

साळगांव सन्मित्र सहकारी पतपेढी लि., मुंबई

 पत्ता : ७१/डा-६, अन्नपूणा का.आप. हाासग सासायटा,
वीर सावरकर नगर, ठाणे (प) - ४०० ६०६.
अनकमांक १ ते २०

অন্তঃ	क्षांक र त रच			9	गणपार
अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	दावा दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम	जाब देणार क्र
۶.	शब्बीर गुलाम शेख	03.09.2022	५५१२	३७,४१९/-	१
٦.	सौ. भाग्यश्री भालचंद्र गुरव	०३.०९.२०२२	५५१२	३७,४१९/-	2
₹.	श्री. अमित बळवंत दोडके	०३.०९.२०२२	५५१३	१,०८,६७९/-	२
٧.	सौ. तेजस्वी राजेंद्र पवार	०३.०९.२०२२	५५१३	१,०८,६७९/-	3
ч.	सौ. तेजस्वी राजेंद्र पवार	०३.०९.२०२२	५५१४	६५,७६०/-	१
ξ.	श्री. अमित बळवंत दोडके	३.०९.२०२२	५५१४	६५,७६०/-	3
૭.	श्री. शामराव नामदेव सरगर	३.०९.२०२२	५५१५	३,३८,५०७/-	१
८.	श्री. चंद्रकांत धनसिंग थापा	३.०९.२०२२	५५१५	३,३८,५०७/-	2
٩.	श्री. रणजितसिंह भानूसिंह ठाकूर	३.०९.२०२२	५५१५	३,३८,५०७/-	3
१०.	मोहम्मद सलीम रज्जुदीन शेख	३.०९.२०२२	५५१६	१,६९,०५५/-	१
११.	मुमताज मोहम्मद अन्सारी	३.०९.२०२२	५५१६	१,६९,०५५/-	२
१२.	रामआसरे रामलखन यादव	३.०९.२०२२	५५१६	१,६९,०५५/-	3
१३.	श्री. बारूदत्त सिताराम दांडेकर	३.०९.२०२२	५५१७	१,९६,०४९/-	१
१४.	श्री. भरत संतोष यादव	३.०९.२०२२	५५१७	१,९६,०४९/-	२
१५.	श्री. जयप्रकाश रामसहाय यादव	३.०९.२०२२	५५१७	१,९६,०४९/-	3
१६.	श्री. राजेशकुमार सोमनाथ शर्मा	३.०९.२०२२	५५१८	१,७३,७९५/-	१
१७.	श्री. विनय नंदलाल सिंह	३.०९.२०२२	५५१८	१,७३,७९५/-	2
१८.	श्री. अक्षय एकनाथ बोरूडे	३.०९.२०२२	५५१८	१,७३,७९५/-	3
१९.	श्री. तुकाराम विञ्चल पाटील	३.०९.२०२२	५५१९	१,६०,९१६/-	2
२०.	इमरान ईस्माईल सुर्वे	३.०९.२०२२	५५१९	१,६०,९१६/-	3

सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स गठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी यांना समन्स रूजु न झाल्याने /त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने

उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक २८.१०.२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे.

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की. वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सनावणी घेण्यात येडेल. याची कपया नोंद्र घ्यावी. त्याप्रमाणे

जाहीर नोटीस

या नोटीसीव्दारे तमाम लोकांस कळविण्यात येते की, माझे अशिल संतोषी

मोहंती व के. लोकनाथ नारायण मोहंती, सदनिका फ्लंट क्र.०४, तळमजला,

बिल्डिंग क्र.ए-२-२ अंबर को.-ऑप.हौ.सो., क्षेत्र ३७३ चौ. फूट = ३४.६६

चौ. मी., खैरेपाडा, गाव सरावली, पोस्ट बोईसर, ता. वे जि. पालघर-

४०१५०१ चे संयुक्त मालक आहेत व माझे अशिल यांचे बयान व मृत्यु

प्रमाणपत्रानसार तरी त्यापैकी कै. लोकनाथ नारायण मोहंती यांचे दिनांक

२९.०१.२०२२ रोजी बोईसर येथे निधन झाला असुन मृतक यांचे वारसदार

माझे अशील श्रीमती. संतोषी मोहंती (पत्नी) व दोन मुलं नामे (१) पूजा

मोहंती, (२) दीपक मोहंती आहेत. माझे अशिल मृतकांचे पत्नी व वारस

असून ५० टक्के हिस्सा मृतकांच्या इतर वारसदारांची संमतीने हस्तांतरण

करून अता १०० टक्के सदर फ्लॅट च्या मालक झाली आहे व आता माझे

अशील सदर फ्लॅट विकणार आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाचा गहाण, दान, करार किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार किंवा हितसंबंध असेल त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत सर्व

पुराविण्याशी लेखी, एम. आय. वांचेशा, ००४, सी-विंग, साई जयश्री

अँपार्टमेन्ट, यशवंत शुष्टी, ता. वे जि. पालघर ४०१५०१, हया पत्यावर

कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही, कोणताही हक्क, अधिकार, किंवा

हितसंबंध नाही व असल्यास तो सोडुन दिला आहे असे समजून माझे अशील

येथे सूचना देण्यात येत आहे की, (१) गंगाधर चेन्नप्पा शेट्टी (ऊर्फ गंगाधर छन्नप्पा शेट्टी) व (२) सुजाता

गंगाधर शेट्टी, पत्ता: अजमेरा शाळेजवळ, योगी नगर, सी-४७, फ्लॅट क्र.००५, योगी व्ह्यु कोहौसो, एक्सर रोड,

बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२ हे खाली अनुसुचीत नमुद केलेल्या मालमत्तेचे संयुक्त मालक आहेत आणि पुढे त्यांच्याकडून खाली नमुद केलेले दस्तावेज हरवले आहेत आणि संबंधित पोलीस ठाणे येथे पोलीस तक्रार

जर कोणा व्यक्तीस खाली नमंद मालमत्तेबाबत विक्री. तारण. अधिभार. मालकीहक. बक्षीस. भाडेपट्टा. वाप

न्यास, ताबा, वारसाहक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात पष्ठकार्थ करारनामा आणि/किंवा दस्तावेजांच्या प्रमाणित प्रतींसह खालील स्वाक्षरीकर्ता यांचे

कार्यालय ॲडव्होकेट नेविल छेडा, छेडा ॲण्ड असोसिएटस्, दुकान क्र.७ व ८, तळमजला, मधुर कोहौसोलि.

टीपीएस ५६वा रस्ता, वीर सावरकर मैदानाजवळ, बोरिवली (प.), मुंबई-४०००९२ यांच्याकडे आजच्य तारखेपासून **१५ (पंधरा)** दिवसांत कळवावे, अन्यथा असे दावा किंवा आक्षेप विचारात न घेता खाली नमृद

मालमत्तेची चौकशी केली जाईल आणि दावा असल्यास त्याग व स्थगित केले आहे असे समजले जाईल आणि

त्याकरिता माझे अशील किंवा मी जबाबदार असणार नाही. कृपया नोंद असावी की, जाहीर सूचनेद्वारे दिलेले

. हरवले/गहाळ झालेले मुळ दस्तावेज तपशील . विजय नगर कॉर्पोरेशन बिल्डर आणि (१) हर्षा मधुकर मेहता व (२) मधुकर आर. मेहता यांच्या दरम्यान

झालेला मुळ करारनामा तसेच सर्व अन्य दस्तावेज जसे रक्कम जमा केल्याच्या पावत्या, ताबा पत्र व इतर पत्र

(१) हर्षा मधुकर मेहता व (२) मधुकर आर. मेहता आणि (१) कमलेश कालिदास पारेख व (२) हेमल

कमलेश पारेख यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०५.११.१९८८ रोजीचा मळ विक्री करारनामा तसेच सर्व

वर संदर्भीत अनुसुची

निवासी जागा अर्थात फ्लॅट क्र.००५, क्षेत्रफळ ३२५ चौ.फु. बिल्टअप क्षेत्र, तळमजला, इमारत क्र.सी-४७,

योगी व्ह्र्य को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात सोसायटी, योगी नगर, एक्सर रोड, बोरिवर्ली (पश्चिम), मुंबई-४०००९१ तसेच योगी व्ह्र्य को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, नोंटणी क्र.बीओएम/

. डब्ल्युआर/एचएसजी/टीसी/२२६३/दि.१२.०९.१९८६ यांच्याद्वारे वितरीत भागप्रमाणपत्र क्र.५ अंतर्गत नोंदीत

अनुक्रमांक ००२१ ते ००२५ (दोन्हीसह) धारक रु.५०/- (रुपये पन्नास फक्त) प्रत्येकीचे ५ (पाच) पूर्णपणे

अन्य दस्तावेज जसे रक्कम जमा केल्याच्या पावत्या, ताबा पत्र व इतर पत्र व्यवहार

मंबई आज दिनांकीत २० ऑक्टोबर, २०२२

च्या पुढील कायदेशीर व्यवहार पूर्ण केला जाईल यांची नोंद घ्यावी.

दिनांक: १८.१०.२०२२

म्हणून आज दिनांक १४.१०.२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे. सही / -उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)

IN THE COURT OF THE JUDGE CO-OPERATIVE COURT NO. III, MUMBAI 5th Floor, Apeejay House, Dinshaw Vacha Marg, Churchgate, Mumbai - 400 020 Dated 19/10/2022

Whereas the following dispute is referred to me by Sardar Vallbhbhai Nagar-1 Coop. Housing Societies Union Ltd. having its Office at Government Office Building No.1, Room No.2, Next to Building No. 11, Sardar Nagar No.1, Sion Koliwada, Mumba - 400022 represented by Mrs. Ponnamma Babu, Authorized Representative; against you for hearing on Delay Condonation Application. I hereby summons you to appear before me either personally or by duly instructed Advocate on the date shown (mentioned) before your name at the said above address. The case is fixed for hearing on Delay Condonation Application, you should therefore remain present at

Sr. No.	Name of Opponent	Opp. Nos.	Case No.	Next date of hearing /Time			
1	Mr. Nitin R. Kothmire	7	CC/III/M.A.1/2021	29.11.2022			
Notice is being given to you, as you were not available at the address mentioned on the dispute. If you failed to appear to the case may be heard and decided in your							
	ence.		,	,			

By Order

Seal

Sd/-

Co-operative Court No.III, Mumbai

(रु.लाखात)

इंडियन इन्फोटेक ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड

Sd/-

Judicial Clerk

-सीआयएन: एल७०१००एमएच१९८२पीएलसी०२७१९८ नोंदणीकृत कार्यालयः युनिट क्र. ११०, १ला मजला, गोल्डन चेंबर प्री को-ऑप.सो.लि., न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३. ई-मेल:indianinfotechsoftware@yahoo.com, ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता एकमेव

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(,
	ŧ	संपलेली तिमाही		
तपशील	३०.०९.२२ अलेखापरिक्षित	३०.०६.२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२१ अलेखापरिक्षित	३१.०३.२२ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२३०.००	२३०.००	२२५.००	५५३९.२३
साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)				
(कर, अपवादात्मक बाबपूर्व)	१९४.२६	२०१.३५	२१३.५५	३१.७२
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)				
(अपवादात्मक बाबनंतर)	१९४.२६	२०१.३५	२१३.५५	३१.७२
समभागांची संख्या	१००५५.९	१००५५.९	१००५५.९	१००५५
उत्पन्न प्रतिभाग (रु.१/- प्रती)				
मूळ	0.0१९३	0.0200	0.0२१२	0.00३२
सौमिकृत	0.0१९३	0.0700	0.0२१२	0.00३२
0 10,000: 4 0 1 0 7,17 1			~ ~ ~	

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे आणि ते १८ ऑक्टोबर, २०२२ रोजी झालेल्या नंचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

इंडियन इन्फोटेक ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेडकरिता

मनिष बडोला त्यतस्थापकीय संचालक ठिकाण : मुंबई दिनांक : १८.१०.२०२२ डीआयएन:०५०१६१७२

Shamrock Industrial Company Limited

Regd off: No. 83-E, Hansraj Pragji Building, Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai - 400018 E-mail Id - csshamrockindia.com , website: www.shamrockindustrial.wordpress.com CIN: L24239MH1991PLC062298 | Tel. No.: 022 40778884 - 60 | Fax No.: 022 24983300 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022 (Rs. In Lakhs)

BSE CODE: 531240							
	Fo	For quarter ended					
Particulars	30th September 2022	30th June, 2022	30th September 2021	31st March 2022			
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)			
Total income from operations & other revenue	0	0	0	9.66			
Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items)	(2.29)	(4.58)	(4.96)	(20.74)			
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	(2.29)	(4.58)	(4.96)	(20.74)			
Net Profit/ (Loss) after tax (after extraordinary items)	(2.29)	(4.58)	(4.96)	(20.74)			
Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	0	0	0	0			
Equity Share Capital	542.84	542.84	542.84	542.84			
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	0	0	0	(352.90)			
Earnings Per Share (of 10/- each) (for continuing and discontinued operations)							
Basic:	(0.04)	(0.08)	(0.09)	(0.38)			
Diluted:	(0.04)	(0.08)	(0.09)	(0.38)			
Note:		•					

The results for the quarter and half year ended on September 30, 2022 were reviewed by the audit committee and approved by the board of directors in its meeting held on 19th October 2022. The company has adopted Indian Accounting Standards (IND-AS) from 1st April, 2017. The above financial results have been prepared following the IND-AS recognition and measurement principals. The above financial results have based on the IND-AS principals.

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (IND-AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised acounting practices and policies to the extent applicable begining from April, 2017.

The Limited Review of the above result for the quarter and half year ended 30th September, 2022 has been carried out by the Auditor in accordance with Regulation 33 of the SEBI'S (LODR), Regulation, 2015.

The prior period's figures have been regrouped or reclassified wherever necessary to conform to current

The above is an extract of the detailed format of quarter ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter ended Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com and on the Company's website (www.shamrockindustrial.wordpress.com).

For Shamrock Industrial Company Limited

Kalpesh Khokhani Place: Mumbai Director Date: 20.10.2022 DIN: 00322052

homefirst

होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५११, ॲक्मे प्लाझा, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००५९ सीआयएन: एल६५९९०एमएच२०१०पीएलसी२४०७०३, दूर.:+९१-२२-६७४२५११८,

वेबसाईट:www.homefirstindia.com, ई-मेल:corporate@homefirstindia.com ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	(रु.दशलक्षात, प्रांत शंजर डाटा व्यातारक्त)						
		संपलेली	तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष		
अ. क्र.	तपशील	३०.०९.२०२२ पुनर्विलोकीत	३०.०९.२०२१ पुनर्विलोकीत	३०.०९.२०२२ पुनर्विलोकीत	३१.०३.२०२२ लेखापरिक्षित		
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१८९३.९९	१४६१.१९	३५८७.४४	५९५६.७०		
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक						
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	६९१.७३	५६३.०८	१३५४.७0	२२६२.९५		
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक						
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	६९१.७३	५६३.०८	१३५४.७0	२२६२.९५		
٧.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक						
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	५४२.७४	४४८.६७	१०५५.२१	१८६०.९८		
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता						
l	सर्वंकष नफा (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	५४१.९५	४४७.८५	१०५३.६२	१५८७.७८		
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल	१७५.४६	१७५.०५	१७५.४६	१७५.२७		
৬.	राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)	१६६८०.७३	१४४५१.८३	१६६८०.७३	१५५६१.५८		
८.	प्रतिभूती मुख्य खाते	११०१९.९२	१०९८९.१५	११०१९.९२	११००३.५७		
۶.	एकूण उलाढाल	१६८५६.१९	१४६२६.८८	१६८५६.१९	१५७३६.८५		
१०.	भरणा केलेले डेब्ट कॅपिटल/थकबाकी कर्ज	४१५४०.६८	३०७५३.६२	४१५४०.६८	३४६६७.६७		
११.	डेब्ट सामायिक सरासरी	२.४६	२.१०	२.४६	2.20		
१२.	उत्पन्न प्रतिभाग (रू.२/- प्रत्येकी) (खंडीत व अखंडीत कार्यचलनाकरिता)						
	१. मूळ	६.१९	५.१३	१२.०४	२१.२६		
	२. सौमिकृत	६.0३	५.0३	११.७३	२०.८५		

30	सप्टेंबर, २०२२ राजी सपलेल्या तिमाहीकारेता विश्लेषण सरासरी	
		संपलेली तिमाही
		30.09.7077
अ.	एकूण मालमत्तेचे एकूण कर्ज	0.ا90
ब.	निव्वळ नफा सरासरी (%)	२८.६५%
룤.	कर्ज मालमत्तेचे ढोबळ एनपीए	१.९३%
ड.	निव्वळ मालमत्तेचे निव्वळ एनपीए	१.४३%
₹.	तरतुद सरासरी (स्तर ३)	२६.४२%
फ.	परिसमापन सरासरी	११०.५६%
टीप	:	

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे जे लेखासमितीद्वारे पुनर्विलोक करण्यात आले आणि दिनांक १९ ऑक्टोबर, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि ते वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे लेखापरिक्षणावर अवलंबन आहे. जे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेग्यलेशन २०१५ च्या नियम ३३ व ५२ अन्वये स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर करण्यात आले आहे. वरील वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या (www.homefirstindia.com) वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या (www.nseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वित्तीय अहवाल संधारित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ अन्वये विहित इंडएएसनसार तयार केले आहे.

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या अर्धवर्षाकरिता लेखा योजनेतील बदलामुळे निव्वळ नफा/तोटा, इतर सर्वंकष उत्पन्न किंवा अन्य इतर आवश्यक वित्तीय बाबींवर कोणताही प्रभाव झालेला नाही.

दिनांक १२ नोव्हेंबर, २०२१ रोजीचे आरबीआय परिपत्रकानुसार आयकर मान्यता, मालमत्ता वर्गीकरण व तरतुदी वरील मुख्य प्रपत्र (आयआरएसी), भत्तेबाबत स्पष्टीकरण, कंपनीने त्यांचे एनपीए व्याख्या हे लागु असेल त्याप्रमाणे नियामक अहवालाकरिता नमुना/बदलासह परिपूर्ण केले. यामुळे ३० सप्टेंबर, २०२२ रोजी अतिरिक्त ना-प्रवर्तन मालमत्ता (स्तर ३) म्हणून रु.४४२.३९ दशलक्ष रकमेची कर्ज वर्गीकरण करण्यात आले. तथापि सदर बदल हे ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षावर कोणतेही साहित्यीक प्रभाव देत नाहीत. १५ फेब्रुवारी, २०२२ रोजी आरबीआयने ३० सप्टेंबर, २०२२ पर्यंत ना-प्रवर्तन खात्याचे श्रेणीवर्धनाबाबत मान्यता दिलेली आहे. तथापि कंपनीने सदर प्रस्ताव स्विकारलेले नाही आणि सुधारित एनपीए व्याख्याचे स्तर ३ यापुढे सुरू ठेवले आहे

मागील कालावधी/वर्षाचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत करण्यात आले.

मनोज विश्वनाथन

मे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,बी विभाग मुंबई यांचे कार्यालय

ट्रान्सपोर्ट हाऊस, ५ मजला १२८, बी पुना स्ट्रीट, मसजिद (पूर्व), मुंबई-४००००९

दिनांक: १८/१०/२०२२ जाहीर नोटीस

ज्ञानकृपा सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई सुजाता चेंबर्स, १/३, तळमजला, ऑफिस नो. २ बी,

जा.क्र.मुंबई/सनि/१०१/नोटीस/११०५/२०२२

. अभेचंद गांधी मार्ग, रेल्वे स्टेशन शेजारी, मसजिद बंदर (प.), मुंबई -०९,

8/1-1	11-044-438				,	
अ.	जात :	देणार क्र. १	जाब देणार	जाब देणार	दावा क्र.	दावा रक्कम
क्र.	जाब दणार क्र. न		जा क्र. २	जा क्र. ३	पापा प्रग.	पापा रपपम
१	कर्जदार :	श्री.मो. हुसैन मो. कासम मच्छीवाला	श्री. सुफीयान अब्दुल पंजा	श्री. उबेद मोहम्मद मनीयार	७७०/२०२२	९९,१३,३६७/-
	सहकर्जदार :	श्री. मोहम्मद सुलेमान मच्छीवाला				
2	कर्जदार :	सौ. माधुरी संभाजी घाडगे	श्री. भारती समीर त्रिवेदी	श्री. रोहित मोहन नेल्सन	७७१/२०२२	४४,३०,८००/-
	सहकर्जदार :	श्री. संभाजी शिवाजी घाडगे				
3	कर्जदार :	श्री. देवेंद्र शंकर चिंबईकर	श्री. इरॉस जोसेफ कुडेल	श्री. धनंजय सूर्याजी विधाते	७७२/२०२२	१,००,१०,४५२/-
	सहकर्जदार :	सौ. मारिया दवेंद्र चिंबईकर				
8	कर्जदार :	सौ. सुमन ब्रम्हदेव चव्हाण	श्री. चंद्रकांत विठ्ठल जामदार	श्री. शरद आनंदा चन्हाण	७७३/२०२२	२५,२४,६०५/-
	सहकर्जदार :	श्री. ब्रम्हदेव रंगराव चव्हाण				
ų	कर्जदार :	श्री. ब्रम्हदेव रंगराव चव्हाण	श्री. रामचंद्र दत्तात्रय	श्री. विजय राजाराम चव्हाण	७७४/२०२२	३३,४८,०३४/-
	सहकर्जदार :		भालेकर			

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये

अर्जदार संस्थेने थकीत कर्जाविषयी दाखल केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करण्यासाठी आपले विद्यमान पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती, परंतु आपण नोटीस न घेतल्याने किंवा दिलेल्या पत्त्यावर राहात नसल्याने पोष्टमार्फत ही नोटीस या कार्यालयास प्राप्त झाली आहे. संस्थेने दप्तरी आपला नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने आपणांस या जाहीर नोटीस द्वारे एक संधी देण्यात येत असून कळविण्यात येते कि दिनांक : ०३/११/२०२२ दुपारी १२.३० वाजता आपण स्वतः वरील पत्त्यावर हजर राहुन आपले म्हणणे नमुद करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास उपरोक्त थकीत कर्जाविषयी तुमचे काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरून तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी पूर्ण करण्यात येऊन अंतिम निर्णय देण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी.

ही नोटीस आज दिनांक : १८/१०/२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.

रथळ : मुंबई दिनांकः १८/१०/२०२२

शिक्का

सही/-(संतोष ठुबे) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, बी-विभाग,मुंबई

जिलेट इंडिया लिमिटेड

CIN:L28931MH1984PLC267130

नोंदणीकृत कार्यालयः पी ॲन्ड जी प्लाझा, कार्डीनल ग्रेसीअस रोड, चकाला, अंधेरी (पू.), मुंबई-४०००९९. website: in.pg.com | दूर.:(९१-२२)२८२६६०००; फॅक्स:(९१-२२)२८२६७३३७ इन्व्हेस्टर हेल्प लाईन क्र.:८६५७५१२३६८/८६५७५००५२४

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **शुक्रवार, १८ नोव्हेंबर** २०२२ रोजी स.११.००वा. एजीएम घेण्याच्या सूचनेत विहितप्रमाणे विषयावर विमर्ष करण्याकरिता, सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व नवीन क्र.०२/२०२२ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) द्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/ पी/२०२२/६२ (यापुढे परिपत्रके म्हणून संदर्भ) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) व अन्य दुकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) होणार आहे. वार्षिक अहवालासह सुचना सर्व सदस्यांना ज्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले आहेत. विद्युत

स्वरुपाने वार्षिक अहवाल सदस्यांना पाठविण्याची प्रक्रिया २७ ऑक्टोबर, २०२२ रोजी पुर्ण करण्यात आली आहे. वार्षिक अहवालासह सूचनेची प्रत कंपनीच्या <u>in.pg.com</u> तसेच बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. व्हीसीमार्फत एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता माहिती एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत

उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ नुसार एजीएमकरिता गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली

सूचनेमध्ये संदर्भीत सर्व दस्तावेज सदस्यांना विनाशुल्क विद्युत निरीक्षणासाठी सदर सूचनेच्या वितरण तारखेपासून एजीएम तारखेपर्यंत अर्थात १८ नोव्हेंबर, २०२२ पर्यंत उपलब्ध होईल. ज्या सदस्यांना दस्तावेजाचे निरीक्षण करावयाचे आहे यांनी <u>investorgil.im@pg.com</u> वर ई-मेल करावा.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत ३८व्या एजीएममध्ये घोषित झाल्यास समभागांवरील अंतिम लाभांश देण्याकरिता पात्र सदस्यांची नावे निश्चिती उद्देशाकरिता शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२ ते शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनी सदस्यांचे नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवण्यात येईल.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ च्या तरतूदीनुसार एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे विषयासंदर्भात सदस्यांनी कंपनीने रिमोट ई-वोटिंगची स्विधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग कालावधीत रिववार, १३ नोव्हेंबर, २०२२ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. सदर कालावधी दरम्यान कंपनीच्या सदस्यांना, ज्यांच्याकडे वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरूपात दिनांक ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी भागधारणा असेल त्यांना त्यांचे मत विद्युत स्वरुपात देता येईल. तदनंतर ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल. सदस्यांने ठरावांवर दिलेले मत त्यास पृढे बदलता येणार नाही. कंपनीने मतांची तपासणी संचालनाकरिता कंपनीने कार्यरत कंपनी सचिव मे. सराफ ॲण्ड असोसिएटस्, श्री. कमलाक्ष सराफ, मालक यांच्याद्वारे प्रस्तुत यांची तपासणीस म्हणून नियुक्ती केली आहे.

नोंद दिनांक अर्थात शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२ रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग सुविधा घेण्याचा किंवा एजीएममध्ये सहभागी होण्याचा व मतदान करण्याचा अधिकार असेल. ई-वोटिंगकरिता माहिती व प्रक्रिया एजीएम सूचनेत नम्द आहे. ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी ई-वोटिंगकरिता खालील सूचनांचे पालन करावे.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांनी फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) असे तपशील investorgil.im@pg.com वर ई-

डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास त्यांनी डीपीआयडी-सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित लेखा अहवालाची प्रत, पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) असे तपशील evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावे.

ई-वोटिंग संदर्भात काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) आणि www.evoting.nsdl.com वर डाउनलोड सेक्शन अंतर्गत भागधारकांकरिता उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर संपर्क करावा किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> वर ई-मेल करावा. भारतीय प्रतिभृती व विनीमय मंडळ (सेबी) निर्देशनानुसार कंपनीने सदस्यांचे अन्य रोख लाभ व लाभांश वितरणासाठी जमा करण्याच्या विद्युत पद्भतीचा वापर करण्याबाबत कंपनीच्या सदस्यांचे अद्यायावत बँक तपशील घेणे आवश्यक आहे. याबाबत विद्युत स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे बँक तपशील ठेवीदार सहभागीदाराकडे (डीपी) सादर करावेत. वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे बँक तपशिलात काही बदल असल्यास ते कंपनी/निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी यांच्याकडे आवश्यक दस्तावेजांसह स्वाक्षरी केलेला नम्ना आयएसआर-१ पाठवावे.

एजीएममध्ये सहभागी होण्याकरिता माहिती तसेच एजीएम दरम्यान ई-वोटिंग किंवा रिमोट ई-वोटिंगमार्फत मत देण्याची पद्धतीकरिता सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी एजीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्यावा.

ज्या भागधारकांना त्यांची मते/प्रश्न असतील त्यांनी त्यांची विनंती वक्ता म्हणून त्यांचे नाव, डिमॅट खाते क्रमांक/फोलिओ क्रमांक, ई-मेल, मोबाईल क्रमांक investorpghh.im@pg.com वर सदर सूचना तारखेपासून १५ नोव्हेंबर, २०२२ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे पर्यंत पाठवावेत. वक्त म्हणून जे सदस्य त्यांची नोंदणी करतील त्यांनाच एजीएम दरम्यान त्यांची मते/ प्रश्न विचारण्यास मान्यता दिली जाईल. एजीएमकरिता वेळेच्या उपलब्धतेवर वक्तांची संख्या व प्रश्न मर्यादीत राखण्याचे अधिकार कंपनीकडे राखीव आहेत.

यापुढे भागधारकांनी नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१ (कायदा) च्या तरतुदीनुसार, सुधारितप्रमाणे आणि भारतीय वित्तीय कायदा २०२० च्या तरत्दीनसार १ एप्रिल, २०२० नंतर घोषित आणि कंपनीद्वारे दिलेला लाभांश हे भागधारकाच्या हस्ते करयोग्य आहे आणि कंपनीने लागु दराने भागधारकांना लाभांश उत्पन्नाचे वितरणावर स्रोताकडील कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. लागुप्रमाणे योग्य टीडीएस दर निश्चिती करण्यास आम्हाला सुलभ जावे याकरिता भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी अंतिम लाभांशाच्या वेळी टीडीएस कपात करण्यास कंपनीला सुलभ जावे याकरिता https:// in.pg.com/indiainvestors/gil/reportsannouncements/announcements वेबसाईटवर देण्यात आलेले आमचे दिनांक ९ नोव्हेंबर, २०२२ रोजीच्या पत्रात नमुद आवश्यक दस्तावेज सादर करावेत. सदर दस्तावेज (पुर्णपणे भरलेले व स्वाक्षरी केलेले) आरटीएच्या investor@masserv.com वेबसाईटवर २ नोव्हेंबर, २०२२ पर्यंत अपलोड करावेत जेणेकरून कंपनीला योग्य टीडीएस निश्चित करून कपात करणे शक्य होईल. कोणत्याही स्पष्टीकरणाकरिता कृपया आम्हाला investor@masserv.com व investorgil.im@pg.com वर कळवावे.

मंडळाच्या आदेशान्वये सही/-फ्लेविया मचाडो

कंपनी सचिव

दिनांक : १९.१०.२०२२ ठिकाण : मुंबई

दिनांक: १९ ऑक्टोबर, २०२२

व्यवस्थापकीय संचालक व सीईओ

(वकील, उच्च न्यायालय)

सही/

ॲंड. एम. आय. वांचेशा